



MAHARASHTRA STATE COUNCIL
FOR OCCUPATIONAL THERAPY & PHYSIOTHERAPY, MUMBAI
महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, मुंबई

St. George's Hospital, Behind C.S.T. Station, Mumbai Ph. 22620408

Email ID - otptcouncil@gmail.com, www.msotptcouncil.org

क्र. /परिषद/कार्यालय /२०४४/२०२० (इमेल द्वारे)

दि. १७/०६/२०२०

प्रती,
सचिव

वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्र राज्य.
महाराष्ट्र

विषय: फ़िजिओथेरपी शिक्षक पदांच्या सेवा प्रवेश नियमांचे नव्याने निर्धारण करणेबाबत विनंती.

सन्माननीय महोदय,

फिजिओथेरपी ही आधुनिक वैद्यकीय शाखा असून आपल्या देशामध्ये सर्वप्रथम या शाखेचे शिक्षण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरु झाले. देशातील पहिले सरकारी महाविद्यालय सर्व प्रथम महाराष्ट्रातच झाले. सध्या महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे एकमेव फ़िजिओथेरपी महाविद्यालय नागपूर येथे आहे **असाधारण क्र. १३५, दिनांक १ जून २०१९** द्वारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत भौतिकोपचार शाळा व केंद्र यामधील प्राध्यापक, गट-अ, सहयोगी प्राध्यापक, गट-ब, सहाय्यक प्राध्यापक, गट-ब (**सेवाप्रवेश**) **नियम २०१९** यांचे अधिसूचनेद्वारे राजपत्रात प्रकाशन करण्यात आले होते. सदरील नियम हे फ़िजिओथेरपी महाविद्यालय नागपूर अस्तित्वात आल्यापासून प्रथमच करण्यात आले होते. हे नियम १ जून २०१९ पासून अस्तित्वात आले. अधिसूचनेतील कलम २ अन्वये या नियमांची कालवैधता ३१ जून २०२० रोजी संपुष्टात आली असल्याने आता ते **नियम परिणामक्षम नाहीत**

भौतिकोपचार शाळा व केंद्र नागपूर यामधील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या वर्गाची सर्व पदे तर सहाय्यक प्राध्यापक या वर्गाची निम्मी पदे रिक्त असल्याने तेथील शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होत असल्याचे परिषदेच्या निदर्शनास आले आहे. या बाबींचा विचार करता व कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर याठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी या सेवाप्रवेश नियमांचे नव्याने निर्धारण होणे क्रमप्राप्त ठरते.

त्यामुळे या सेवा प्रवेश नियमांचे पुनर्निर्धारण करावे अशी या कार्यालयाकडून आपणास विनंती करण्यात येत आहे .

धन्यवाद.

डॉ.सुदीप काळे

अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, मुंबई



MAHARASHTRA STATE COUNCIL
FOR OCCUPATIONAL THERAPY & PHYSIOTHERAPY, MUMBAI
महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, मुंबई

St. George's Hospital, Behind C.S.T. Station, Mumbai Ph. 22620408

Email ID - otptcouncil@gmail.com, www.msotptcouncil.org

क्र. /परिषद/कार्यालय /२०४५/२०२० (इमेल द्वारे)

दि. १७/०६/२०२०

प्रती,
सचिव

वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्र राज्य.
महाराष्ट्र

विषय: ऑक्युपेशनल थेरपी शिक्षक पदांच्या सेवा प्रवेश नियमांचे नव्याने निर्धारण करणेबाबत विनंती.

सन्माननीय महोदय,

ऑक्युपेशनल थेरपी ही आधुनिक वैद्यकीय शाखा असून आपल्या देशामध्ये सर्वप्रथम या शाखेचे शिक्षण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरु झाले. देशातील पहिले सरकारी महाविद्यालय सर्वप्रथम महाराष्ट्रातच झाले. सध्या महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे एकमेव ऑक्युपेशनल थेरपी महाविद्यालय नागपूर येथे आहे. असाधारण क्र. १३६, दिनांक १ जून २०१९ द्वारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत व्यवसायोपचार शाळा व केंद्र यामधील प्राध्यापक, गट-अ, सहयोगी प्राध्यापक, गट-ब, सहाय्यक प्राध्यापक, गट-ब (सेवाप्रवेश) नियम २०१९ यांचे अधिसूचनेद्वारे राजपत्रात प्रकाशन करण्यात आले होते. सदरील नियम हे ऑक्युपेशनल थेरपी महाविद्यालय नागपूर अस्तित्वात आल्यापासून प्रथमच करण्यात आले होते. हे नियम १ जून २०१९ पासून अस्तित्वात आले. अधिसूचनेतील कलम २ अन्वये या नियमांची कालवैधता ३१ जून २०२० रोजी संपुष्टात आली असल्याने आता ते नियम परिणामक्षम नाहीत

व्यवसायोपचार शाळा व केंद्र नागपूर यामधील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, या वर्गाची सर्व पदे तर सहाय्यक प्राध्यापक या वर्गाची निम्मी पदे रिक्त असल्याने तेथील शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होत असल्याचे परिषदेच्या निदर्शनास आले आहे. या बाबींचा विचार करता व कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर याठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी या सेवाप्रवेश नियमांचे नव्याने निर्धारण होणे क्रमप्राप्त ठरते.

त्यामुळे या सेवा प्रवेश नियमांचे पुनर्निर्धारण करावे अशी या कार्यालयाकडून आपणास विनंती करण्यात येत आहे .

धन्यवाद.

डॉ.सुदीप काळे

अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, मुंबई